

SATRA PROPERTIES (INDIA) LTD

Current Address: F-27,1st Floor, Prime Mall, Beside Irla Church, Vile Parle (W), Irla Road, Mumbai 400056.

> CIN: L65910MH1983PLC030083 Email Address: ip.satraproperties@gmail.com Website: www.satraproperties.in

Previous Address during last two years:

Kalina Motor Works Compound, Near Air India Colony, Kalina Kurla Road, Kalina, Santacruz East, Mumbai- 400029.

Dev Plaza, 2nd Floor, Opp. Andheri Fire Station, S.V. Road, Andheri (West), Mumbai-

March 8, 2022

To, BSE Limited, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code

508996

Sub

Submission of newspaper publication of audited Financial

Results for the quarter ended June 30, 2020

Dear Sir / Madam,

In term of Regulation 47 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement), Regulation, 2015, please find enclosed copy of audited financial Results for the quarter ended June 30, 2020 published in the following newspapers for your information and records.

The Free Press Journal, Mumbai, Monday, March 7, 2022

Navshakti, Mumbai, Tuesday, March 8, 2022

You are requested to kindly take the same on your record.

For Satra Properties (India) Ltd.

Devarajan Raman Resolution Professional

> RP's Office: 12, ICT SQ, RA Kidwai Road, Matunga, Mumbai -400019 Reg. No. IBBI/IPA -002/IP- N00323/2017-18/10928 Contact Details - 022-22701565, 022-49613264

Devarajan Raman Resolution Professiona IBBI/IPA-002/ IP-N00323/

2017-18/10928

PUBLIC NOTICE

Shri Devidas T. Morparia and Shr Mukesh Manubhai Ved joint members o Govardhan Nagar Bldg. No. 2 Co.Op Housing Society Ltd., Borsapada Road

Housing Society Ltd., Borsapada Road Behind Poisar Bus Depot, Kandival (West), Mumbai 400067 holding Share: 191 to 195 under Share Certificate No. 3t Dated 22nd February, 2004 and also a Flat No. D-115 in the Building of the sait Society expired on 27.01.2015 and 28.2.2009 respectively. On application made by their only legal heir as well as the other co-owner Smt. Nanda Mukesi

Ved, the said Society dul transmissioned the 66.66% Share of the

aid deceased in the said property to he ame. The said Smt. Nanda Mukes

Ved now intends to sell and dispose of the said property to a third party. Si

does not have any issue. Her belove mother in law **Smt. Sushila M. Ved** als expired in 1969. My clients intend purchase the said property from her for valuable consideration. Any perso

valuable consideration. Any perso claiming interest in the said property of any part thereof by way of sale, gift, leaso inheritance, exchange, mortgage

inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoever may make the same known to me at my office address at Shop No. 10A, Estee Apartments, Saibaba Nagar, Borival (West), Mumbai 400092 between 11.00 A.M. and 5.00 P.M. on any working day except Sundays and Bank Holidays ir writing together with supporting documents, if any within 14 days from the date of publication of this notice.

ate of publication of this notice.
'no claim or objection is received withine stipulated period, it shall be presumenat none exists and my clients sha omplete the said purchase and no such pections, claims shall be entertaine

Sd/- P. C. THOMAS ADVOCATE HIGH COURT

ate of publication of this notice.



To Place your Tender/Notice/ Obituary Ads.

FREE PRESS JOURNAL



Please mail us at: ad@fpj.co.in mail@fpj.co.in

2 022 - 69028000

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements. advertisements.

advertisements.
The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uoloaded in the eaguer on the official uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of Γhe Free ress Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper or the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH IAYAZ TO MOHD IAYAZ MOHD RAZZAK SHAIKH AS PER AADHAR CARD

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SABA TO SABA MOHD IAYAZ SHAIKH AS PER AADHAR CARD NO: 2986 3517 1074. CL-31627 A

3517 IU/4.

I HAVE CHANGED MY NAME FROM SANSKAR TO SANSKAR KUMAR VIDE AFFIDAVIT Y 469469.

I HAVE CHANGED MY NAME FROM RUKHASANA SAYYAD TO RUKSANA NISAR SAYYED AS PER AFFIDAVATE.

I HAVE CHANGED MY NAME FROM EKNATH BALASAHEB SURYAVANSHI TO EKNATH BALASAHEB SURYAWANSHI AS PER GAZZETTE NUMBER (M-21182880). CL-503

I HAVE CHANGED MY NAME FROM WASEEM KHAN SHABBIR KHAN TO WASEEM SHABBIR KHAN AS PER DOCUMENTS. CL-656

I, MAIRAJ AHMAD S/O ABDUL KHALIQUE RESIDENT OF 4A/503, ACHADI NAGAR CHS. SONAPUR, BHANDUP (W), MUMBAI-78 HAVE CHANGED MY NAME TO MAIRAJ AHMAD KHAN FOR ALL FUTURE PURPOSES. CL-673

I HAVE CHANGED MY NAME GULABDAS WADHOMAL KHEMANI TO GULABDAS WADHOOMAL KHEMNANI AS PER

UADRICANTS

I HAVE CHANGED MY NAME FROM GAITRYDEVI GULABDAS TO GAITRYDEVI GULABDAS TO GAITRYDEVI GULABDAS KHEMNANI AS PER CL-735 A

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) SHAMSHER HUSSAIN SHIFAYAT TO (NEW) SHAMSHER HUSSAIN SAYYED AS PER AFFIDAVIT. CL-809

PER AFFIDAVIT. CL-009
I HAVE CHANGED MY NAME FROM
CHAND BADSHAH MEHBOOB SHAIKH TO
CHAND MEHBOOB SHAIKH AS PER
AFFIDAVIT. CL-809 A

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are nvestigating the ownership rights of Franscon Skycity Private Limited (formerly known as Samta Builders Private Limited) ("Company"), in respect of the property more particularly described in the SCHEDULE hereunder

Any person/entity having or claiming to

Any person/entity having or claiming to have any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand etc. against the Company and/or in respect of the Property or any part thereof by way of sale, transfer, exchange, let, lease, sub-lease, license, leave and license, care taker basis, tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, bequest succession oiff. inheritance, bequest, succession, gift lien, charge, maintenance, easement trust, muniment, occupation trust, muniment, occupation, possession, family arrangement , settlement, litigation i.e. any suit, dispute, petition, appeal or any other like proceedings or any other method through any allotment, agreement, deed, decurated, writing, convents, and decurated. document, writing, conveyance deed, devise, decree or order of any Court of Law, contracts, agreements, pledge lien, share-holders agreement, share purchase agreement, development rights, joint development rights, project manager, development manager, or encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby required o make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentione below within 14 (fourteen) days from the date of the publication of this Public Notice. In the event, no such objection and/or claim is received, the same shall and/or claim is received, the same shall not be entertained and will be considered as if no such claim and/or objection exists and that the same shall be deemed to have been waived or abandoned for all intents and purposes. All claims addressed in response to this Public Notice should quote reference number T0276.

SCHEDULE

SCHEDULE

All that pieces and parcels of land bearing (i) Survey No.267 (part) corresponding to CTS No.622A/1 (part) admeasuring 1080 square meters and (ii) Survey No.269 (part) corresponding to CTS No.622B/1 admeasuring 6167.10 square meters, aggregating to 7247.10 square meters or thereabouts: situated to the property of the prope quare meters or thereabouts, situated t Village Mulund (West), Taluka Kurla, the limits of Municipal Corporation of reater Mumbai.

Dated this 7th day of March, 2022. Saiit Suvarna Partne DSK Lega

Advocates and Solicit Advocates and Solictors 1203-BA, One World Centre, Tower 2B, Floor 12 B, 841, Senapati Bapat Marg Elphinstone Road, Mumbai Email id: srs@dsklegal.com

PUBLIC NOTICE IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI COMPANY PETITION NO. 1136 OF 2021 STATE BANK OF INDIA

-VS-SHRI TRADCO INDIA PRIVATE LIMITED

TAKE NOTICE that the aforesaid Company Petition has been filed under Sectio 7 of the IBC, 2016 by the Petitioner (State Bank of India) before the Hon'bl NCLT, Mumbai Bench on **07.11.2021** for recovery of its dues from the Corporat Debtor(Shri Tradco India Private Limited)

Debtor(Shri Tradco India Private Limited)
In the last hearing held on 03.03.2022, the Petitioner was directed to serve a notice of hearing upon the Corporate Debtor through paper publication and to report compliance.
The subject matter is now being scheduled for hearing before the Hon'ble NCLT, Mumbai on 11,04.202 at Court Room No. IV, located at:NCLT, Mumbai, 5° and 6° floors, MTNLBuilding, Cuffe Parade, Near G.D. Somani School, Mumbai.
TAKE NOTICE to attend the hearing on the scheduled date, failing which, the matter may be heard ex-parte against you.

Shri Tradeo India Private Limited, 26 Anantwadi 4th Floor, Bhuleshwar, Mumbai- 400 002

Date:- 07.03.2022

यूनियन बैंक 🕖 Union Bank

अन्धा Andhra © corporation

WADA BRANCH: Ground Floor, Prafulla Apartment, Parli Naka, Wada, Dist, Palghar - 421303. POSSESSION NOTICE [Rule- 8 (1)] (For Immovable Property)

The undersigned being the Authorized Officer of **Union Bank of India, Wada Branch** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security In erest (Second) Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(2) rea with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Dates 31.05.2021, calling upon the Borrowers Mr. Kundan Laxman Patil and Guarantor Mr. Harshad 31.05.2021 calling upon the Borrowers Mr. Kundan Laxman Patil and Guarantor Mr. Harshad Nandkumar Gandhe and Mr. Sunil Bhaskar Patil to repay the amount mentioned in the notice being ₹ 5.11,729.06 (Rupees Five Lakhs Eleven Thousand Seven Hundred Twenty Nine and Paise Six) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower/ Mortgagor/ Guarantor having failed to repay the amount, notice is hereby give to the Borrower/Mortgagor/ Guarantor and the public in general that the undersigned has taken bossession of the property described herein below in exercise of powers conferred on him/he under section 13(4) of he said Act read with rule 8 of the said rules of this 2nd day of March o

the year 2022 and handed over to undersigned.

The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act

n respect or time available, to redeem the secured assets.

The Borrower/ Mortgagor/ Guarantor in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Jnion Bank of India (WadaBranch, for an amount of ₹ 5,11,729.06 (Rupees Five Lakhs Eleven Thousand Seven Hundred Twenty Nine and Paise Six)

Description of Secured Assets:

Text No.2012 and Eleva 273.0 and Elev respect of time available, to redeem the secured assets.

Flat No 201, 2nd Floor, adm 733 sqft Built up Area, B Wing, Amey Complex B

Bhiwandi Wada Road, Wada Date: 02.03.2022 Authorised Officer, UNION BANK OF INDIA Place : WADA

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE THAT, my clients [1] MR. RAKESH KUMAR DHARMRAJ SINGH AND [2] MRS. ANUPAMA RAKESH SINGH propose to purchase <u>Industrial Unit No. D-12</u>, admeasuring about 835.00 square feet built- up area, situated on the First Floor, in the Building No. "D" of Ansa Industrial Estate, Ansa "D" Industrial Premises Co-Operative Society Limited, Saki Vihar Road, Sakinaka, Mumbai - 400 072, Maharashtra, being constructed and situated on the piece and parcel of land bearing C. T. S. No. 986. Road, Sakinaka, Mumbai - 400 072, Maharashtra, being constructed and situated on the piece and parcel of land bearing C. T. S. No. 696, Survey No. 37, Hissa No. 1 and Survey No. 38, Hissa No. 3 of Village - Marol, Taluka - Andheri, in "L" Ward of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM), in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, along-with 10 [Ten] fully paid-up shares of Rs. 50.00 [Rs. Fifty Only] each bearing Share Certificate No. 10034 and distinctive share Number from 331 to 340 [both inclusive], [hereinafter referred to as "the said premises"], from [1] MS. NEHA KIRTIKUMAR DADIA @ MRS. NEHA SAMEER MEHTA AND [2] MS. HARINI KIRTIKUMAR DADIA @ MRS. HARINI KARAN PATEL, [the legal heirs of Late Mr. Kirtikumar Nautamlal Dadia (the Proprietor of legal heirs of Late Mr. Kirtikumar Nautamlal Dadia (the Proprietor of Fluid Control Engineers) and Late Mrs. Bhavana Kirtikumar Dadia], in whose name the said premises is presently registered with the concerned

whose name the said premises is presently registered with the concerned Registrar ofAssurances. Persons, if any, having any right, title, claim or interest against or in the said premises or any part thereof by way of sale, gift, lease, license, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, maintenance, development, easement, transfer, attachment, either agitated in any litigation or otherwise or any other right, title, claim or interest, whethere were reperly required to make the same known in interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within a period of **15 DAYS** from the date o ublication hereof

publication nereor.

If no claim is made or received as required hereinabove, my clients shall be at their liberty to complete the transaction in respect of the said premises without any reference or regard to any such claim or interest, which shall be deemed to have been waived or abandoned for all intents and purposes and not binding on my clients.

Date: 07.03.2022

Place: Mumbai

MRS. USHA RAVI BELLARA

(Advocate High Court, Bombay)
49/4, Shivaji Chowk, Near Post Office, Mulund Colony, Mulund [West]
Mumbai - 400 082, Maharashtra Contact No.: +91 98213 99913
E-Mail ID: adv.ushaparmar@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Rajesh Vinod. Asrani and others are owner of the Shop No. 3. Ground Floor, adm area 21.86 Singly No. 5,30101 Flody, and alea 21:205 sq.mtrs. Built up, in Bldg Known as "Nerul Monarch Meadows CHSL", on Plot No 107 Sector-50E at Village Nerul, Tal. & and Thane, However, following described Agreement have been misplaced by Mr

greement have been mispiaced by Mr.

amlesh B. Bajaj.

Agreement for sale dated 10.08.2009
executed between M/s. Monarch
Constructions and Mr. Rajesh Vinod.
Asrani & Mr. Kamlesh B. Bajaj under Sr. No. TNN-11/2879/2009 and Registration

Receipt & Index-2.
Thus, any person having any interest or claim by way of Heirs, Agreement to Sale, Sale Deed, Mortgage, Lease, Pawn, Lien, Gift, Possession, or otherwise, in respect o the said properties should satisfy the undersigned together with the documents in support thereof.
Hence, hereby invite objections if any about

the said property and I also invited to submit Treturn the said Original documents within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and esumed to have been knowingly and tentionally waived or abandoned

Advocate Kiran Dhalpe
Off. 204, 2nd Floor , Shree-yash CHS. Ltd. Near Railway station, behind Sanjeevar Hall, Badlapur (E.), Tal. Ambarnath Dist. Thane

PUBLIC NOTICE

ake notice that my client intends to uy **Flat No.104, in Common Men** o-operative Housing Society Ltd. Sargam Building, Bangur Nagar Goregaon (W), Mumbai – 400 104 Standing in the name of SHRI RAMA PRASAD BANERJEE and wh ourchased the said Flat jointly with vife SMT. DIPTI BANERJEE or 01/07/1992. Smt. Dipti Banerje expired on 09/12/2008 leavin pehind her two sons Mr. Anshuman Banerjee, Age – 44 years & Mr. Avinash Banerjee, Age - 40 years, and husband Shri Rama Prasad Banerjee, as legal heirs. The Society deleted the name of Smt. Dipt Banerjee from the Share Certificate and made Shri Rama Prasad nerjee, on 01.03.2009, as the sole oner of the said Flat.

Banerjee, on 01.03.2009, as the sole owner of the said Flat. All persons including the legal heirs of Smt. Dipti Banerjee leaving behind two sons Mr. Anshuman Banerjee, Age — 44 years & Mr. Avinash Banerjee, Age — 49 years and husband Shri Rama Prasad Banerjee legal heirs having any claim against or in the said Flat or any part thereof and on the said shares, either by way of in her itance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at her office address at 301, Golden Aprtment, M. G. Road, Goregaon (W), Mumbai — 400104, within 14 days from the date hereof, failing which the sale will be completed without reference to such claim or claims and the same, if any will be considered as waived or obandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY SCHEDULE OF THE PROPERTY Flat No:104, admeasuring about 560 Sq. Ft. Built-up area, on the First Floor, in the building known as SARGAM in COMMON MEN CO-OP. HSG, SOC. LTD., situated at Bangur Nagar, Goregaon (W), Mumbai - 400 104, situate, lying & being at Plot of land bearing No.151 and C.T.S. No.1021, Village Pahadi, Goregaon West, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and 5 fully paid up shares of Rs. 50/- each, bearing distinctive Numbers from 51 to 55 (both inclusive) under the Share (both inclusive) under the Share Certificate No.11 issued by the CommonMenCo-op.Hsg.Soc.Ltd.

RAJASHREE NAIR (Advocate)



K.E.M. HOSPITAL, PAREL

No. KEM/5012/AEME dated 04.03.2022 E-tender notice

1		DEPARTMENT	:-	DEPARTMENT KEM Hospital
١		BID INVITTAION NO.	:-	Bid No. 7200029044
		SUBJECT	:-	Tri-annual contract for repairing of sound reinforcement system, moving display and projector at KEM Hospital. [Bid No. 7200029044)
		SALE OF THE BID	:-	DATE 07.03.2022 Hrs. To
l				DATE 14.03.2022 16.00 Hrs.
l		WEB SITE	:-	http.//portal.mcgm.gov.in
ı	A)	CONTACT OFFICER	:-	Asst Engineer (M & E) KEM
١	B)	NAME	:-	Mrs. Neha Sankhe / Mr. Kiran Nalawade
1	C)	TELEPHONE	:-	02224107768/7799
١	D)	Email ID	:-	ae02me.kem@mcgm.gov.in
-1				

PRO/2495/ADV/2021-22

Sd/-DEAN (KEMH)

Let's together and make Mumbai Malaria free



S.N.

E-TENDER NOTICE

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and

ced Companies to Participate in the Competitive bidding Process to following Tenders. Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs.			
Tender NO(Rfx No)/ Description/ Estimated Cost in Rs.			
3000026112/AMC for the Work of Engaging Earth Moving equipment for Coal Stock Managem			

ment at CHP-D, CSTPS/Rs.6473376.20 3000026113/Tender for Loading, Transportation & Unloading of Coal Internally by Road Mode from Road Hopper/Discharge Terminal of ARW in CHP-A/Stack Yard of CHP-A/CHP-B to Stack Yard of CHP

Dat Chandrapur S.T.P.S/Rs.4079400/-3000026099/Supply of Complete Modified Air Port Ring assembly for HPMS in Coal Mill XRP 1043 in 03

Unit 5&6/Rs.4500000/ 3000026123/Annual Maintenance Contract of AMCO Make Ni-Cd Batteries installed at Unit-8&9 CSTPS and Outdoor Area/Rs.1454651.17

3000025980/Supply of Spares for Auxiliary Pump (Model-SDD-250/350 & SDB 150/200) System installed at AHP of Unit-5, 6&7 in ODP-II at CSTPS, Chandrapur/Rs.2292535/-3000025960/Work of Transportation of Various Size Steel Sections from M/s. SAIL, Steel Yard, Nagpu to Maior Store. CSTPS by Truck/ Trailer as & when Required basis/Rs.1357800/-

3000026168/Supply of Oil Flow and Water Flow Indicators for GTR & Station Transformers, Stage-II CSTPS, Chandrapur/Rs.946902/-

08 3000026239/Repairing of Drains In RWP-I Premises, at CSTPS, Chandrapur/Rs.4855746/-

above floated tender published in MAHAGENCO online Portal .For the detailed Tender document, interested

bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in for (Sr.No.1 to 8). For any query Contact No.8554991818

CHIEF ENGINEER (O&M)

नि:ष्पक्ष आणि निर्भिड दैनिक

www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE

is under negotiation for Plot of Land bearing Plot No.____, C.T.S. No. 380/1 to 280/7, 380/A and 380/B at Revenue Village Juhu, Taluka Andhei Within the Mumbai Suburban District admeasuring 896.8 square meter from its owners i.e. Mr. Anthony Peter Creado (hereinafter referred to a Owner) of the said premises and his rights are free from all encumbrances charges, claims etc. of whatsoeve nature and he has clear and marketable title in respect of the said premises.

financial institution or any othe persons having valid and legal claim right, title, demand or interest of an nature whatsoever and particularly by virtue of sale, gift, lease, tenancy license, exchange, partition mortgage, charge, lien, inheritance succession trust maintenance possession, easement, agreemer lis-pendence, stay order, attachmer decree, specific performance, otherwise or any other right o whatsoever nature against the said premises should send their claims i writing to the undersigned along with the documentary evidence in suppor of the said claim thereof within 14 day from issuance of this Notice, failing which claims if any shall be deemed to have been waived and no claims thereafter will be entertained.

SCHEDULE OF THE PROPERTY Plot of Land bearing Plot No.

C.T.S. No. 380/1 to 280/7, 380/A an 380/B, admeasuring 896.8 square meter at Revenue Village Juhu, Taluka Andheri, Within the Mumbai Suburban District within the limits of K-Wes Ward of the Municipal Corporation of Greater Mumbai. Sd/-

Mrs. Anjana K. Baxi Advocate High Court Flat No. 11 & 14, Creado CHS, 2nd Floor, Above Citizen Co-op. Bank, Ceaser Road, Amboli, Andheri (West), Mumbai - 400058 Mobile No.: 9821037536 Email Id:- anjana.baxi@gmail.com Place:- Mumbai

Date:-07-03-2022

NOTICE

Meherbanu Abdulkarim Charania residing at B14, Ismali abad Cooperative Housing Society Limited, V.P. Road, Andheri (W), Mumbai 400058 intend to purchase Flat No. 401, Building No. 84, 4th Floor of Mangal Orbhid Cooperative Housing Society Limited having address at Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061 from Mrs. Poonam Marwah and Ms. Kavleen Marwah, the present owners of the said Flat leir/s has any right, title, interests or objections in the said Flat by way of lease, gift, charge, lien, sale, exchance, loan, mortagae, or otherwise of

Flat by way of lease, gift, charge, lien, sale, exchange, loan, mortgage, or otherwise of whatsoever nature, is/are hereby required to inform the undersigned within a period of 15 (fifteen) days in writing from the date of publication of the public notice, with the said related documents showing his/her right, title interest over the said Flat, at the below mentioned address and email id, falling which such claim or claims and/or objections, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned. All claims and objections addressed in response to this objections addressed in response to this objections addressed in response to this public notice nould quote the Number SJ322

(Advocate Communication Address: A-202, M-2 Co-op Hsg, Soc. Ltd. MHADA Colony, Pratiksha Nagar No. 1, Sion (E), Mumbai 400022 Email : suvarna_joshii@hotmail.com

Date: 05.03.2022

My Client Shri. Yogen Natwarlal Jos

All or any person including banks

reasonable doubts.

and abandoned.

ALL THAT land admeasuring 822.10 sq.meters bearing C.T.S. No. 406, 406/1, 406/2, 406/3 and 406/4 of Village Gundhvali Taluka Andheri East within the Registration District and Sub-District of Mumbai Suburban together with a building known as Kalyan Bhuvan standing thereon situate at Telli Gully, Andheri (East), Mumbai-400 069.

Place: Mumbai

NOTICE

TATA STEEL LIMITED
(Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001)
NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned Securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the Company to

of the said securities? Applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of holders(s) and Jt. holder(s) if any	Kind of Securities and face value	No. of Securities	Distincive Number(s)
and Jt. holder(s) if any	and lace value	Securities	Number(s)
1. Anant Nareshchandra	Equity	50	10090601 -
Patel			10090650
ratei		50	10090651 -
		50	10090700
Jayshree Anantbhai	F.V.10/-	50	10090701 -
Patel		50	10090750
		75	369981565 -
		75	369981639
Place : Ahmedahad		Anant Nan	eschandra Patel

State Bank of India Stressed Assets Resolution Group Commercial III Branch

horized Officer's Details Name: Narayan Panda E-mail ID : team3.61341@sbi.co.in Mobile No: 7077700780 Landline No. (Office): 022-35112900

Date: 07.03.2022

Address: State Bank of India, SARGC-III Branch, 112-115, First Floor, Plot no.212, West Wing, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbal-400021. E-mail ID: sib.(1314(@sbi.co.in Landline No. (Office): 022-44692273

Jayshree Anantbhai Patel

roviso to Rule 8(6)1

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and teconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) an Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by Authorise Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on 'As is Where is' 'As is What is' and 'Whateverthere is' basis on 23rd March, 2022 (e-auction date) recovery of Rs. 23,61,10,268.03 (Rupes Twenty three crores sixty-one lakhs te thought the control of the control of the secured asset (s) due to the secured ill date of publication of the notice for sale of the secured asset(s) due to the secure creditor from Borrower Mis Tanna Commercials Pvt. Ltd., and Guarantor(s) (i) Shr Riddhesh Vinod Tanna and (ii) Shri Kartik Vinod Tanna. he reserve price of property is as under

Name of Title Deed Holders	Description of property/ies
i) Shri Riddhesh Vinod Tanna and ii) Shri Kartik Vinod Tanna.	Flat No. 203/A, on 2nd floor, "A" Wing, admeasuring 1160 Sq. feet (Built up) (3BHK) fluduring Dry Balcony and Pasage area, Carpa Area of 1070 Sq. ft. in a building known as "Park Royal", constructed on the plot of land bearing survey no. 92, Hissa No. 2 (pt), C.T. S. No. 551/11, situated at Village Nahur, Tal. Mulund, Murnbai within the limit of Brihnmumbai Municipal Corporation, (Land Mark: -M. M. Makiya Road, Opp. Samudhi Hall, Mulund (West), Mumbai-400 080).
Reserve price :- Rs	s. 2,07,00,000/-below which the property will not be sold.

Earnest Money Deposit (EMD) : 10% of the Reserve Price i. e. Rs.20,70,000/-The above property is having extension of mortgage for Housing Loan availed fron SBI, Mulund (East) Branch with outstanding dues Rs. 61,51,284/- as on 17.06.202 and all future interest, cost and charges etc

Date & Time of e-Auction. Date: 23.03.2022,From 12:30 Pm to 1:30 pm with unlimited extensions of 10 minutes each.

Bid Increment Amount Rs. 1,00,000/-

Date and time for submission of EMD and request | On or before 22,03,2022 letter of participation/ KYC Documents/ Proof before 5:30 pm Date & Time of Inspection of property 16.03.2022, From 11.00 a.m. to 4.00 pr Contact person/ Shri Narayan Panda Mobile No-7077700780 Contact Number Shri Ashok Watode Mobile No- 9619057101

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided Bank of India, the secured Creditors website www.sbi.co.in and https://liba STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT be auctioned and after appropriation of proceeds of sale, balance if any will be recovered with interest and cost from you.

Date: 07.03.2022 Place: Mumbai

Authorized Officer State Bank of India

Public notice is hereby given that my clients Mr. Sadruddin Abdulkarim Charania and 2) Mrs. Meherbanu Abdulkarim Charania residing at

Mob : 982081507

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that one of our clients have agreed to purchase the below mentioned property from (1) Ms. Shilpa Kantilal Jakhia, (2) Ms. Neeta Kantilal Jakhia, residing at Flat No. 8, Himalay Apartment CHS, New Mahakali Compound, Ghatkopar (West), Mumbai-400 086 with the confirmation of (1) Shri Prabhakar Rao, residing at 304/305, Kalyan Bhuvan, Telli Gully, Anghai-400 Gully, Andheri East, Mumbai-400 069 and (2) Shri Urvesh J Merchant, residing at 7/702, Shri Labh Ashish CHS, Old Police Lane, Andheri (East), Mumbai-400 069 with marketable title, free from all encumbrances and

All persons having any right, interest, claim or demand into, upon or against the said property or any part thereof by way o inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, tenancy, lien, charge, trust, maintenance, easement, development rights or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at Office No. 4. 3rd Floor, Hind Rajasthan Chambers, 6, Abdul Razak Allana Marg (Oak lane), Fort, Mumbai-400 001 with documentary proofs within 14 days from the date of publication hereof, failing which, the transaction will be completed without reference to such claim or objection and the same, if any, shall be considered as waived

DESCRIPTION OF PROPERTY

Sd/- 05.03.2022 Hitesh Solanki Manoi & Ashok Associates Advocates & Solicitors

Whereas, the undersigned being the Recovery Officer of The Kunbi Sahakari Bank Ltd;
Mumbal under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a demand
notice dated 27.12.2021 for Cash credit loan facility calling upon the judgment debtors.
Mr. Vipul Daulat Dhavre owner of mortgage flat & Partner of Mrs. V-Tech Machines and
as well as personal guarantee of Mrs. V-Tech Machines & its partners and sureties to
repay the amount mentioned in the notice being Rs. 12,44,067.4 (in words Rupees
Twelve lakh forty four thousand sixty seven only) for Cash credit loan facility with
further interest thereon within 15 days from the date of receipt of the said notice and the
judgment debtors having failed to pray the amount the understandab as issued a notice. judgment debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice before attachment dated 17.01.2022 for said loan and intimation notice for attachment of

with the property and any dealing with the property will be subject to the charge of The Kunbi Sahakari Bank Ltd; Mumbai for an amount Rs. 12,87,099/- (in words Rupees Twelve lakh eighty seven thousand ninety nine only.) as on 03.03.2022 with further interest, recovery charges and expenses thereon.

Flat No. 604, 6th Floor, Bldg. No. B-11, Shree Omkareshwar Silver Sarita Co-op. Housing Society Ltd., Mira Bhayandar Road, Vinay Nagar, Mira Road (E), Dist. Thane – 401 104.

Shree Omkareshwar Silver Sarita Co-op. Housing Society Ltd., Mira Bhayandar Road Vinay Nagar, Mira Road (E), Dist. Thane – 401 104. Plot Boundaries :

North ----- Building No. D-2 South ----- Road East ----- Building No. B-12 West ----- Building No. B-10

For The Kunbi Sahakari Bank Ltd,Mumbai SD/-

(Recovery Officer) (Under MCS Act 1960 & Rule 107 of MCS Rule 1961)

ead with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Indiabulls Commercial Credit Ltd. [CIN: U65923DLC2006PLC150632] "Secured Creditor"), the constructive possession of which has been taken by ne Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is," whatever there is "and "without ny mine sould in a six swiner is a, what is," whatever there is "and "without ny recourse" basis on **08.04.2022** from 02.00 PM, to 04.00 PM, (with unlimited automated extensions of 5 minutes each in terms of the Tender Document), for recovery of **Rs. 62,30,598/- (Rupees Sixty Two**-Lakh Thirty Thousand Five Hundred Ninety Eight only) pending towards Loar Account No. HLLAAND00470517 by way of outstanding principal, arrears (including ccrued late charges) and interest till 26.02.2022 with applicable future interest i erms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 27.02.2022 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from RAJESH SHIVSHANKER MISHRA @ RAJESH MISHRA and SANGITA RAJESH

(Rupees One Crore Seven Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD" ither on the same day or not later than the next working day and the remaining alance of the Sale Price shall be paid within 15 days from the date of confirmation

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
FLAT NO. 101, ADMEASURING 377 SQ. FT. CARPET AREA ON 1ST FLOOR,
D-WING, BUILDING NO. 1 IN THE SOCIETY KNOWN AS MANDLIK NAGAR
CO-OPERATIVE HOUSING SOCIETY, SITUATED AT VILLAGE CHINCHAVALI,
TALUKA BORIVALI, MUMBAI – 400064, MAHARASHTRA.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided of the website of the Secured Creditor i.e. www.indiabullscommercialcredit.com are ww.auctionfocus.in

INDIABULLS COMMERCIAL CREDIT LTD

I/We, M/s. Sapphire Human Resource Consultants holding a Registration Certificate No. B-0830/J&K/PART/1000+/5/9149/201 issued on 30/01/2017 under the Emigration Act, 1983 for export of Manpower. I/we am/are intending to close our business with effect from 31/12/2021.

PUBLIC NOTICE

2. In the event there is any complaint agains 2. In the event there is any complaint against us, the same may be referred within 30 days of publication of this notice. Copies of the complaint may also be sent to Protector General of Emigrants, Ministry of External Affairs, and Akbar Bhavan Chanakyapuri New

Date: 07.03.2022 Place: Mumbai Mr. Adil Faroog

Navshakti issue dated 04.03.2022. In the above advertisement, whil incorporating the schedule of the property, inadvertently "Wing - B" was not mentioned. All concerned

Advocate

4, Ram Kunj Smruti, Ram Maruti Road Extn

SATRA PROPERTIES INDIA LIMITED

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED June 30, 2020 (₹ in Lakh				
⊢	QOARTER ENDED JUI			in Lakhs)
Sr.	Particulars	Quarter	Year	Quarter
No.		Ended	Ended	Ended
ı			31-Mar 20	
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations		15,055.52	463.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-147.44	1,734.71	-107.32
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	-147.44	1,734.71	-107.32
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-147.44	1,734.71	-107.32
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	-147.44	1759.45	-101.68
6	Equity Share Capital	3,567.16	3,567.16	3,567.16
7	Other Equity	_	2,636.70	
8	Earning Per Share (FV Rs2 each) for continuing and discontinued operations			
	1. Basic :	-0.08	0.97	-0.06
	2. Diluted :	-0.08	0.97	-0.06

ror the quarter ended June 30, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2020 alongwith notes are available on the websites of BSE (www.bseindia.com) and npany's website (www.satraproperties.in)

Date: March 04, 2022 DEVARAJAN RAMAN (Resolution Professiona IBBI/IPA-002/IP-N00323/2017-18/10928

OFFICE OF THE RECOVERY OFFICER

Possession Notice For Immoveable Property (under sub-rule 11(d-1) of rule 107 Whereas, the undersigned being the Recovery Officer of The Kunbi Sahakari Bank Ltd:

petore attachment dated 17.01.22 for said loan and intimation notice for attachment of the mortgage flat dated 14.02.2022 and accordingly attached the Property described herein below on symbolic basis on 03.03.2022 & kept in the possession of Mrs. Manjiri Vipul Dhavre (wife of Mr. Vipul Daulat Dhavre as partner of Mrs. V-Tach Machines). The Judgment debtors having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107, sub-rule 11.04-10 flte Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 3rd day of March. 2022.

The judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to dea

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 604, 6th Floor, Bldg. No. B-11,

APPENDIX IV A

Sale Notice for sale of immovable Properties
Auction sale notice for sale of immovable assets under the Securitisation and
construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 otice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) ar

vill be **Rs. 10,70,000/- (Rupees Ten Lakh Seventy Thousand only)** i.e. NEFT or through any other proper banking channels to the credit and in favour o INDIABULLS COMMERCIAL CREDIT LTD., Account No. 00950400000563 with Bank of Baroda (IFSC: BARBOCONNAU), having its branch at B-3, Connaugh Place, New Delhi-110001 before submitting the tender in order to participate in th online public auction. The successful bidder shall pay 25% amount of the sale price less 10% of the Reserve Price paid before submitting the tender) immediately i.e

Date : 28.02.2022 **Authorized Office**

Place : MUMBAI

(Managing Partner) CORRIGENDUM
Please refer to my Public Notice
advertisement on behalf of my Clien

Delhi 110027.

advertisement on benair of my Cilient who intends to purchase Flat No. 704, Wing - B, 7th Floor, Building No. S/2 of Valencia Bhakti Park Co-op. Hsg. Soc. Ltd. at Bhakti Park, Near Imax Theatre, Anik Wadala Link Road, Wadala (E), Mumbai -400037, in Free Press Journal 8

are requested to make a Note of the Milind B. Tembe

Dadar (W), Mumbai - 400 028

Reg. Office: F-27, 1st Floor,Prime mall, Beside Irla Church, Irla Road, Vile parle (W), Mumbai-400056 CIN:L65910MH1983PLC030083

	QUARTER ENDED Jur	1e 30, 2020	e 30, 2020 (૨ in Lakh			
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-Jun 20	Year Ended	Quarte Ended 30-Jun 1		
		Audited		Audite		
1	Total Income from Operations		15,055.52	463.9		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-147.44	Year Ended 31-Mar 20 Audited 15,055.52 1,734.71 1,734.71 1,734.71 1759.45 3,567.16 2,636.70 0.97 0.97 alone Finance	-107.3		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	-147.44	1,734.71	-107.3		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-147.44	1,734.71	-107.3		
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	-147.44	1759.45	-101.6		
6	Equity Share Capital	3,567.16	3,567.16	3,567.:		
7	Other Equity	_	2,636.70	_		
8	Earning Per Share (FV Rs2 each) for continuing and discontinued operations		1,734.71 1759.45 3,567.16 2,636.70 	_		
	1. Basic :	-0.08	0.97	-0.06		
	2. Diluted :	-0.08	0.97	-0.06		

For SATRA PROPERTIES INDIA LIMITED

Sahakari Bank Ltd., Mumbai, Kunbi Dnyati St. Xavier Street, Parel, Mumbai-400 012. Phone-022-24148875.

वेबसाईट: www.satraproperties.in, ईमेल आयडी: <u>ip.satraproperties@gmail.com</u> ३० जून, २०२० रोजी संपलले तिमाहीकरिता रत अलिप विचीय विष्कर्षांचा

				(रु. लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमार्ह
क्र.		३० जून २०	३१ मार्च २०	३० जून १९
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
?	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	१५,०५५.५२	४६३.९९
?	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पूर्व #)	-१४७.४४	१,७३४.७१	-१०७.३२
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात #)	-१४७.४४	१,७३४.७१	-१०७.३२
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात#)	- १४७.४४	१,७३४.७१	-१०७.३२
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-१४७.४४	१७५९.४५	-१०१.६८
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु २/- प्रत्येकी)	३,५६७.१६	३,५६७.१६	३,५६७.१६
	इतर इक्विटी	ı	२,६३६.७०	-
9	प्रति समभाग प्राप्ती (द.मु. रु. २ प्रत्येकी) अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता	-	-	-
	१ मूलभूत:	-0.06	0.99	-0.08
	२. सौम्यिकृत	-0.06	0.90	-0.0%

टिपा: सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता टिपांसह अलिप्त वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसईची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.satraproperties.in) वर उपलब्ध आहे

> सत्रा प्रॉपर्टीज (इंडिया) लिमिटेडकरिता देवराजन रामन (रिझॉल्युशन प्रोफेशनल) आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३२३/२०१७-१८/१०९२८

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH INSOLVENCY APPLICATION NO. CP IB (MB) 4667/2018
(UNDER SECTION 9 OF THE INSOLVENCY & BANKRUPTCY CODE 2016)
IN THE MATTER OF

Gupta Coal India Private Limited (under liquidation)-Operational Creditor/ Petitioner Nagpur,Maharashtra - 440010

—- Versus — Arlen Trading Private Limited __ Corporate Debtor/Respondent Kandiwali, Mumbai, Maharashtra- 400067

दिनांक: ०४ मार्च, २०२२

ठिकाण: मुंबई

A petition under section 9 of the Insolvency & Bankruptcy Code, 2016 ("IBC") for initiation of the Corporate Insolvency Resolution Process ("CIRP") in the matter of Arlen Trading Private Limited having registered office in Mumbai, Maharashtra as per MCA master data is being filed by Gupta Coal India Private Limited (under liquidation through Mr. Abhay Mnudhane, Liquidator) on the 17th day of December 2018 and the said petition is fixed for hearing before Court No.1, Mumbai Bench of National Company Law Tribunal on 28th March, 2022. Any person desirous of supporting or opposing the said petition/application/reference should send to the petitioner's opposing the said petition/application/reference should send to the petitioner opposing the said petition/application/reference should send to the petitioner's advocate, notice of his intention, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the petition/application/reference. Where he seeks to oppose the petition/application/reference, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition/application/ reference will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

The said petition was listed on several occasions before Hon. Bench but none persons the forther personals.

represent for the respondent. Hence this public notice being issued on the direction o the Hon. Bench, NCLT Mumbai. Dated: 25.02.202 Dated: 25.02.202

CS Prashant Thakre, (Representative for the Petitioner)
Address:FAM Society, Building No.15,Flat No.702, Sector 11,Kopar Khairane
Navi Mumbai, Maharashtra – 400 709 India Mob. No.: +91 775 882 1782

दी वसली अधिकारी, को-ऑपरेटिव्ह विभाग, मुंबई यांच्या कार्यालया समक्ष प्रमुखा यांच्यामध्ये

जीबीसीबी हाउस, ८९, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२. दूर. : ६१२८ ५७१५-२०, फॅक्स : ६१२८ ५७१३

फॉर्म झेड

(नियम १०७ च्या उप-नियम ११(डी-१) पाहा)

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी अधोहस्ताक्षरीत दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँक लि. च्या वसली अधिकारी यांच्या महाराष्ट्र को-ऑप. सोसायटी नियम, १९६१ अंतर्गत न्याय ऋणको १. मे. नरेडा इस्पात प्रा. लि. व अन्य यांच्या न्याय ऋणकोंना खालील निर्देशित रक्कम रु. २,३५,३५,४०१/- (रु. दोन करोड पसतीस लाखा पसतीस हजार चारशे एक मात्र), रु. १,९८,८३,८१४/ – (रु. एक करोड अठ्ठयाण्णव लाखा त्र्याऐंशी हजार आठशे चौंदा मात्र) व रु. ४२,३०,२५९/- (रु. बेचाळीस लाखा तीस हजार दोनशे एकोणसाठ मात्र) या रकमेचे प्रदान सदर सुचनेच्या स्विकृती दिनांकापासून न्याय ऋणको यांना प्रदान करण्याचे निर्देश देणारी मागर्ण सूचना दि. १५ जानेवारी, २००३ जारी केली होती परंतू त्यांनी खालील निर्देशित संलग्न मालमत्तेच्या रकमेचे प्रदान करण्यास कसूर केली आहे.

न्याय ऋणको यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना मालमत्तेचे न्याय ऋणको व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी महाराष्ट्र को-ऑप. सो. नियम १९६१ च्या नियम १०७ (११(डी-१) अंतर्गत यांना प्राप्त अधिकारान्वये खालील नमूद मालमत्तेचा फ्लॅट बी

१०४ चा ताबा व दुकान क्र. ७ चा प्रत्यक्ष ताबा दि. ०५ मार्च, २०२२ रोजी ताबा घेतला आहे. न्याय ऋणको यांना व आम जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. त्यांनी दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बॅंक लि. यांच्या प्रभाराअंतर्गत मालमत्तेसह व्यवहार करू नयेत व सदर रक्कम रु. २,३५,३५,४०१/- (रु. दोन करोड पसतीस लाखा पसतीस हजार चारशे एक मात्र), रु. १,९८,८३,८१४/ - (रु. एक करोड अठ्ठयाण्णव लाख त्र्याऐंशी हजार आठशे चौंदा मात्र) व रु. ४२,३०,२५९/- (रु. बेचाळीस लाख तीस हजार दोनशे एकोणसाठ मात्र) व त्यावरील व्याज तसेच प्रक्रिया मूल्य व उप प्रभार आदी रक्कमेचे प्रदान करण्यास अधीन

स्थावर मालमत्तेचे विवरण

१. फ्लॅट क्र. बी-१०४, जानवी सीएचएस लि. (पूर्वीचे कांजी मिस्त्री बिल्डींग म्हणून ज्ञात), सीटीएस क्र. २२५० व २२५१, सर्व्हे क्र. ३१, प्लॉट क्र. २ व ३, सांघवी इस्टेट, श्रेयस टॉकीज, घाटकोपर (प), मुंबई

२. दुकान क्र. ७, जानवी सीएचएस लि. (पूर्वीचे कांजी मिस्त्री बिल्डींग म्हणून ज्ञात), सीटीएस क्र. २२५० व २२५१, सर्व्हे क्र. ३१, प्लॉट क्र. २ व ३, सांघवी इस्टेट, श्रेयस टॉकीज, घाटकोपर (प), मुंबई 80006.

सीमा: नेरस : हेलिक्स मॉल

असेल.

दक्षिणेस : साईनाथ नगर पश्चिमेस : कृष्ण कुंज (आता पाडले आहे)

ठिकाण : घाटकोपर- मुंबई

सात्रा प्रॉपर्टिज (इंडिया) लि.

प्रता:एफर७, १ ला मजला, प्राईम मॉल, झरला चर्चच्या मागे, बिले पालें (प), झरला रोड, मुंबई ४०००५६. ईमेल आयडी : ip.satraproperties@gmail.com, बैबसाइट : www.satraproperties.in, सीआयएन : एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३००८३

गत दोन वर्ष दरम्यान पूर्वीचा पत्ता : कलिना मोटर वर्क्स कंपाउंड, एअर इंडिया कॉलनीजवळ, कलिना कुला रोड, कलिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००२९. देव प्लाझा, २ रा मजला, अंधेरी फायर स्टेशनच्या समोर, एस. व्ही. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८.

द्व प्लाक्षा, र रा नजला, अवार कार स्टरानच्या साना, एत. यहा. राह, अवर पाद्यन, मुबह ४०००५८. समामदांची सूचना सूचना बाद्वारे देण्यात येत आहे की, कोव्हिड-१९ महामारीच्या कारणास्तव ३८ वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) एजीएमच्या सूचनेमच्ये बिहित विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्करेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सूचनाम्य वाहत (वचार विनाय करण्याकारता (वहाआ कान्स्तरास्य (वहास)) अन्य आडआ-।व्हन्युअव मान्त (आएडाएम, मान्त कंपनी काव्य करणी कार्यकार कार्य

विशेषज्ञ आता व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यामुळे वर्ष अछोर दि. ३१ मार्च, २०२१ रोजीकरिता कंपनीच्या वार्षिक सर्वसाधार

गोएव्हीएम मार्फत उपस्थिती दर्शवावी जाएकरात ने भाग जानिका त्रस्तामां, त्रस्तामां, त्रस्तामां व वार्षिक अहवालाची सुचना व संबंधित सर्वर्युलर्स सहवाचन अनुपालन वित्तीय अहवालासस, संचालक मंडळाचा अहवाल, लेंखागरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक हरतानेव हेलेवर्गनिक प्रत सर्व समासद बांग कंपनी वा इप्लाइटिंग गिर्दिसिंग्दर मांच्यासह ने प्रतिश्विक हैंसिन आवदीक पाठविष्याओं आली आहे. सर्पत स्टत्सावेच कंपनीची बेबसाहट अर्वात www.salraproperties in वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंचची वेबसाइट बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ३८ व्या एजीएमच्या संबंधात दस्तावेजांच्या स्विकृतीकरिता ईमेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याचे स्वरूप :

ई–मतदान मार्फत मतदान करण्याचे स्वरूप :

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व नियम अनुसार सेबी (एलओडीआर) विनिमयन, २०१५ यांच्यास

सुचनेची पाठवणीची तारीखा दि. ०७ मार्च, २०२२ आहे. २. ई-मतदान कालावधी दि. २८ मार्च, २०२२ रोजी स. १०.०० वा. सुरु होत र. चूननेज भावज्ञाना वार्तां का त्राच्या कर आहे. र. इन्नातान कालाच्या हि. रठ नाज, रठ र राज ते. १०,०० वा. कुर हा आहे व दि. ३० मार्च, २०२२ रोजी सायं. ५,०० वा. कालाव्यीच्या दरम्यान बंद होत आहे व कंपनीच्या भागधारक गांना निर्धारित तारीह अनुसार दि. २५ मार्च, २०२२ अनुसार आहे व त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडावे. ई-मतदान मॉड्युल सीडीएसएल द्वारे मतदानानंत अकार्यरत करण्यात येईल.

आवडी व पास्त्रवर्ककितिता अर्ज करता वेईल व वेबसाइट www.satraproperties.in व www.bseindia.com वर उपस्वव्य असेल. ८. सभासत्वानी सभेमध्ये संबंधात ई-मतदानामर्गक ई-मतदानाद्वारे मतदान पार पाडावे. ४. सभासद वर्षाची मतदान केले ससेल वर्षाची सभोभय्ये मत्रवान करपणवितादी है-मतदाना मार्गक त्यांचे मतदान पार पाडावे. ६. सभासद वर्षाची औ. देवराजन रमण (ठराव विशेषज्ञ) यांना ईमेल ळि.सींसींसिंसिंकशीऽसारळश्र.ले) वर ई-मतदान संबंधात कोणत्याह

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की. गांव में काशिदकोपर तालका वसई. जिल्हा पालघ येथिल सर्व्हे नं. ६१ हि. नं. २ क्षेत्र ०—६०—७० ह आर. + पो. ख. ०-०५-८० हे. आर. आकार र ९.२५ हया जमीन मिळकती पैकी ०-४९-३: t. आर जमीन मिळकत श्री अशोक पां<mark>ड</mark>ुरंग वड् इतर हयांचे मालकी कब्जेवहीवाटीची उपभोगाची असून त्याचेंकड्न सदर ०–४९–३ हे. आर जमीन मिळकतीपैकी ०–२०–०० i आर जमीन मिळकत आमचे अशिलांनी काय विकत घेण्याचे ठरवलेले आहे. तरी सदर जमी मिळकतीवर कुणाही इसमाचा अथवा संस्थेच वारसाहक्क. अधिकार. विकी. हितसंबंध. दाव गहाण, दान, तारण, भाडेपटटा, इत्यादी असेर तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १: दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकाराच्या आदीत होंडा सर्विस सेंटरच्या समोर, गोखिवरे, वसई पुव ता वसई जि. पालघर ४०**१२०८** हया पत्याव लेखी कळवावे अन्यथा कुणाचाही तसा हक्क हित्संबंध नाही असे समजून व्यवहार पुर्ण केला जाईल हयांची कृपया नोंद घ्यावी. अंड राकेश नाना भोईर

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे पेल्हा गालुका वसई, जिल्हा पालघर, येथिल सर्व्हे १०६ हि. नं. २ क्षेत्र २–४२–३४ हे. आर. आक रू. ३.६३ हया जमीन मिळकतीपैकी ०–१२–४ हे. आर जमीन मिळकत व सर्व्हे नं. १०७ हि. नं. क्षेत्र ०-६५-०० + पो. ख. ०-०१-८० हे. आ आकार रू. ४.६९ हया जमीन मिळकतीपैव –०४–५७ हे आर जमीन मिळकत श्री परमजी सिंह कृपाल सिंह सिहरा हयाचे मालव कब्जेवहीवाटीची व उपभोगाची असन त्याचेंकड प्तदर जमीन मिळकत आमचे अशिलांनी कार्य विकत घेण्याचे ठरवलेले आहे. तरी सदर जमी मिळकतीवर कुणाही इसमाचा अथवा संस्थेच वारसाहक्क, अधिकार, विकी, हितसंबंध, दाव गहाण. दान. तारण. भाडेपटटा. इत्यादी असेल त त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकाराच्या आदीत्य होंड सर्विस सेंटरच्या समोर, गोखिवरे, वसई पुर्व, त वसई जि. पालघर ४०१२०८ हया पत्यावर लेख कळवावे अन्यथा कुणाचाही तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून व्यवहार पुर्ण केला जाई हयांची कृपया नोंद घ्यावी.

अंड राकेश नाना भोईर

दिनांक: ०८.०३.२०२२

सर्कल सस्त्र, मुंबई पश्चिम, २ रा मजला, अमन चेंबर, वीर सावरंकर मार्ग. प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ ई-मेल: CS4444@pnb.co.in फोन: ०२२-४३४३४६३०, ४३४३४६६३

श्रुध्दिपत्र . सगळ्यांनी नोंद घ्यावी की फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्तीमध्ये २५.०२.२०२२ रोजी प्रकाशित लिलाव सूचनेतून अ.क्र. ८ मे. माईंडसेट काढून घेण्यात/रद करण्यात आली आहे. इतर तपशिलामध्ये कोणताही बदल नाही

प्राधिकृत अधिकारी



भारतीय स्टेट बैंक State Bank of India

नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **४ मार्च, २०२२** रोजी घेतला

रिटेल ॲसेटस सेंटल प्रोसेसिंग सेंटर, ठाणे आरएसीपीसी, दोस्ती पिनॅकल, गेट क्र. ३, प्लॉट ई७, रोड क्र. २२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

(नियम ८ (१) कञ्जा सूचना (स्थावर मिळकती करिता)

ॲमेरम अँद एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सचना जारी करून खालील नमद कर्जदार/हमीदारांना खालील नमद रकम च्यासह त्यावरील पढील व्याज + अनुषंगिक खर्च, बँक प्रभार इ. ची परतफेड सदर मागणी सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की,

विशेषतः मिळकतीचे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडिया** यास कर्जदार/हमीदार विरोधात दिलेली रक्कम आणि सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज, परिव्यय इ. च्यासह

निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या बॅके साठी गहाण **मिळकतीचा कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या

अनुषंगिक प्रभार, परिव्यय इ. रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

अनु.	कर्जदारांचे	थकबाकी रक्कम आणि	तारण मत्तेचा तपशील
क्र.	नाव	मागणी सूचना तारीख	
?.	श्री. दिलिप सखाराम वेखांडे	रू. १०,४१,९७८/- दि. २६/११/२०२१ रोजीस आणि त्यावरील व्याज, परिव्यय. मागणी सूचना तारिख: २६/११/२०२१	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, डी विंग, बिल्डिंग आकाश हाईट्स, बिल्डिंग क्र. ३, गट क्र. ६५/ए, रिद्धीसिद्धी सर्व्हिंस सेंटर आणि दुर्गा अपार्टमेंट जवळ, चेरपोली, शहापुर, ठाणे ४२१ ६०१.
۶.	श्री. अरूण मुकुंद मडके	रू. २२,१४,४५१/- दि. २६/११/२०२१ रोजीस आणि त्यावरील व्याज, परिव्यय. मागणी सूचना तारिख: २६/११/२०२१	तळ मजला + वरील मजला समाविष्टीत स्वतंत्र घर, प्लॉट क्र. ८ (भाग), गट क्र. १२२, राहुल नगर, कॅनल रोड, साईकेता बिल्डिंग जवळ, गोपाळ कृष्णा समोर, चेरपोली, ता. शहापुर, ठाणे ४२१ ६०१.
	5 : ०४/०३/२०२२ ग : शहापुर		प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया



नरिमन पॉईंट शाखा पत्ताः एअर इंडिया इमारत, निरमन पॉईंट, मुंबई ४०००२१ द्. क्र. ०२२-२२०२ ४०४८/ २२०२ ५०९२ फॅक्सं:०२२ २२८४ ३३५०

ईमेल: NarimanPoint.MumbaiSouth@bankofindia.co.in स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: खालील कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे गहाण/भारग्रस्त आहेत, ज्यांचा सांकेतिक कब्जा बँक ऑफ ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक ऑफ इंडियाकडे असलेल्या गहाण/भारग्रस्त तारण मत्तांसापेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात येणार आहेत. प्रत्येक तारण मत्तांसमोर राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम दर्शविण्यात आलेली आहे.

विक्री येथे खालील पुरविलेल्या ई–लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

अ.	शाखा	कर्जदाराचे/	मिळकतींचे वर्णन	मिळकतीच्या	ई-लिलावाची	राखीव	मिळकतीची
क्र.		हमीदाराचे नाव आणि		निरीक्षणाची	तारीख आणि	किंमत	इअर
		थकीत रक्कम		तारीख/वेळ आणि	वेळ	(रु.	(रु.
				निरीक्षणासाठी संपर्क क्र.		लाखात)	लाखात)
१	नरिमन पॉईंट		श्री. मनिष रमेशचंद्र व्यास यांच्या नावे ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. १२०१, १२ वा		२५.०३.२०२२ स. ११.०० ते	२२०.००	22.00
	भारू	प्रोप्रा.	आणि १३ वा मजला, भारद्वाज को.	दु. ३.०० दरम्यान	दु. ५.००		
			ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारत, ई विंग, इमारत क्र.		दरम्यान		
		यदेशीर खर्च	२रुषिवन बस स्टॉप जवळ, गाव दहिसर,				
			बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथे फ्लॅटचे समतुल्य गहाण				
			चर्ट्ड क्षेत्र १२५०.०० चौ.फू				
			बिल्ट अप क्षेत्र १५००.०० चौ.फू.				

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :

१. ई-लिलाव 'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे , आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येईल.

२. पुढील तपशिल, प्रक्रिया अनुपालन आणि अटी आणि शर्तींकरिता कृपया भेट द्या:-

ए.) https://www.bankofindia.co.in,

बी.) आमच्या ई-लिलाव सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटचा पत्ता https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत:

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर (लिंक दिलेली आहे) नोंदणी करायची टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा प्रवठादारांकडून पडताळणी

टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेले चलान वापरुन एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन

ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर.

टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात. कृपया नोंद घ्यावी की टप्पा १ ते टप्पा ३ हे लिलावाच्या तारखेपुर्वी पुरेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

बोलीदार <u>https://www.ibapi.in</u> ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्यकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापुर्वी मिळकतीला बाधक

दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकारेता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन

बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत. ४. निरिक्षणाची तारीख ही संबंधित शाखेसमोर दिलेल्या संपर्क क्रमांकावर वरील नमुद संबंधित शाखेकडे आगाऊ वेळ ठरवून १५.०३.२०२२ रोजी किंवा पूर्वी द. १.०० ते दु. ३.०० राहील

५. फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोली सादर करणे आवश्यक आहे.

६. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील.

७. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतात.

८. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील.

९. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल. १०. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.

११. प्राधिकृत अधिकारी/बँक किंवा ई-लिलाव सेवा पुरवठादार हे इंटरनेट प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तात्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आर्क्सिमक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.

१२. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची

१३. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकुब/पुढे ढकलणे/रद करणे किंवा लिलाव प्रक्रियेतुन कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील

१४. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.

१५. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त करता येईल.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसुल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मुल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे.

सही/-

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

दिनांक : ०८.०३.२०२२ ठिकाण : मुंबई

बेंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda VIJAVA BANK ED DER BANK

स्टेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखाः १७/बी, पहिला मजला, होमजी स्टीट, हॉर्निमन सर्कल,

जोडपत्र IV-ए आणि II-ए [नियम ८(६), ६(२) आणि ९ (१) तरतुदीन्वये] स्थावर मिळकत आणि जंगम मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६), ६(२) आणि ९(१) च्या तरतुरी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००१

अन्वये स्थावर आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना. बाद्वार सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थाबर गहाण/प्रभार मिळकती तारण धनकोकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंचे प्राधिकृत

सही/-

वसली अधिकारी

दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँक लि.

/ सं. क्र.	आणि पत्ता	सह भार काही असल्यास	72.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4.4	तारीख आणि वेळ	(२)मिळकतीच्या रकमेचे इअर ३) बोली वाढविण्याची रक्कम	स्थिती (सांपार्श्विक / प्रत्यक्ष)	निरिक्षणाची तारिख आणि वेळ आणि संपर्क व्यक्ती
٧.	मे. विद्या फार्माकेम प्रा.लि. (कर्जदार) बी/०१, दतानी ट्रेड सेंटर, सी.टी.एस क्र. ५७०/१ ते ११, चंदावरकर रोड, बोरिवली पिष्म, मुंबई-४०००९२. १. श्री. प्रकाश एम. शाह (संचालक आणि हमीदार) ए) ४०१, मीग'ज् अपार्टमेंट, टीपीएस III रोड, बोरिवली पिष्मि, मुंबई-४०००९२. बी) ए/८, गंगा जमना, एल.टी.रोड, सेंट ॲनीज स्कूलसमोर, बोरिवली पिष्मि, मुंबई-४०००९२. श्रीम. उषा पी. शाह (संचालक आणि हमीदार) ए) ४०१, मीग'ज् अपार्टमेंट, टीपीएस III रोड, बोरिवली पिष्मि, मुंबई-४०००९२. बी) ए/८, गंगा जमना, एल.टी.रोड, सेंट ॲनीज स्कूलसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. बी) ए/८, गंगा जमना, एल.टी.रोड, सेंट ॲनीज स्कूलसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. ४. श्री. मुकेश बी. जैन (संचालक आणि हमीदार) ५०९, नताशा मनोर बी, चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. ४. श्री. भालचंद जैन (संचालक आणि हमीदार) ५०१, नताशा मनोर बी, चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. ५. मे. विद्या एक्स्पार्टस प्रा लि (कॉपॉरेट हमीदार) वी-२४/२५, दतानी ट्रेड सेंटर चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. ६. मे. विद्या एक्स्पार्टस प्रा लि (कॉपॉरेट हमीदार) एते क्र. ३८/ए/१ गाव-चंमळे, तालुका वाडा, टाणे- ८. मरन मायक्रो टेक इंन्स.लि. (कॉपॉरेट हमीदार) ५०९, तंजंड को ऑप हाऊसिंग सोसायटी, प्लॉट क्र. ३८/ए/१ गाव-चंमळे, तालुका वाडा, टाणे- ८. मरन मायक्रो टेक इंन्स.लि. (कॉपॉरेट हमीदार) ५०९, तंजंड को ऑप हाऊसिंग सोसायटी, प्लॉट क्र. ५५९, तोखंडवाला कॉम्पलेक्स, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३	*विद्या एक्सपोर्ट्स प्रा.लि. च्या नावामधील सर्वे क्र.३३८(भाग), गाव. चंभळे, तालुका वाडा, जिल्हा ठाणे-४२१३७२ येथील फंक्टरी जिमेन आणि इमारत *मे. श्लेषा फार्मा केम प्रा लि.द्वारे मालकीचे गाव. चंभळे, पिंडी वाडालगत, तालुका वाडा, जिल्हा ठाणे येथील सर्वे क्र.३८, हिस्सा क्र. ए/२ धारक फंक्टरी शेड सह जिमेन. *मे. एमएलडी कंटेनमं प्रायवहेट लिमिटेड द्वारे मालकीचे मौजेचंभळे च्या हदीतील गाव चंभळे, तालुका व पंचायत समिती वाडा, युप ग्राम पंचायत समिती वाडाणे येथे स्थित असलेले आणि चसलेले गट क्र.३८, हिस्सा क्र.ए, मोजमापीत ०-१७-३ एच.आर.पी गुंठा पैकी मोजमापीत ०-०९-०एच.आर.पी धारक जिमेनीचे ते सर्व भाग व विभाग.	अधिक ०२/०६/२०१३ पासून रोजीस त्यावरील पुढील सांपाश्विक दराने व्याज आणि परिव्यय वजा तासखेपर्यंत वसुली	२४.०३.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	そ)も、	प्रत्यक्ष कब्जा	१५.०३.२०२२ स. ११:०० ते तु. २:०० श्री. विजय जैन मुख्य महाव्यवस्थापक मोबा. क्रः: १४२५०३१४२८ दूरः: ०२२- ६८२६००१५ श्री. मनिष श्रीवास्तव मुख्य महाव्यवस्थापक मोबा: १८३९३३५५५५१ दूर: ०२२- ६८२६००३०
₹.	मे. एस. शिपब्रेकिंग प्रा. लि. बी/७ ज्योती बिल्डिंग, ४३/४५ अँटॉप हिल रोड, वडाला (पूर्व), मुंबई-४०००३ १. श्री. पंकज कुमार अग्रवाल (संचालक आणि हमीदार) २. श्रीम. सरला पंकज अग्रवाल (संचालक आणि हमीदार) ३. श्री. पुनीत कुमार अग्रवाल (संचालक आणि हमीदार) सर्वं पहतात, बी/७ ज्योती बिल्डिंग, ४३/४५ अँटॉप हिल रोड, वडाला (पूर्व), मुंबई-४०००३७	पंकज कुमार आणि सरला पंकज अग्रवाल यांच्या नावे पर्लेट क्र. ६६ ६ १०वा मजला, सी-विंग, दि दुके, सीएचएसएल, बरकत अली दरमा मार्ग, अँटॉप हिल वडाळा (पूर्व), मुंबई-४०० ०३७ च्यासह कार पार्किंग (गेरैंज ७). एक्ण चटई क्षेत्र-१३२० चौ. फू. बँकेला ज्ञात भार- शुन्य		२४.०३.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	(2) あ、等, 数4, とな, 000.00(3) も、等な, 3と, 400.00(3) も、そ,00,000.00	प्रत्यक्ष कब्जा	११.०३.२०२२ स. ११:०० ते दु. २:०० एस. के. बेहेरा मुख्य महाव्यवस्थापक मो. : ८३३५०७२९०० दूर.: ०२२-६८२६००१८ श्री. मनिष श्रीवास्तव मुख्य महाव्यवस्थापक मो.: ९८३९३३५५५१ दूर.: ०२२-६८२६००३०

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांश ९८३९३३५५५१ यावर संपर्क साधावा

दिनांक: ०७.०३.२०२२ ठिकाण : मंबर्ड

प्राधिकत अधिकारी बँक ऑफ बडोदा

दरम्यान ई-मतदान वा एजीएमच्या पूर्व परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करू शकतात. एजीएमकरिता कोरमच्या रिनॉकिंगकरिता व्हीसी

३८ थ्या एकाएमध्या संबंधात दस्तायजाच्या स्वकृताकारता इमल आयडा नार्पणाकरण) अद्ययत्तवत करण्याच स्वरूप । आवाय्वक तर्पाणी वर्ष फोलिओ का, माणायात्का नेता, प्रेशस सर्टिफिट (वृहित व माणित) यांची यक्तेच्छ प्रतु) रंग (पॅन कार्डची सेत्क अटेस्टेड स्केंच्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेत्क अटेस्टेड स्केंच्ड प्रत) कंपनी यांचा ईमेल द्वारे/आरटीए ईमेल आयडी द्वारे (p.satrapropenties@gmail.com वर निर्मती पाटवानी. कृष्या नोट प्रयाची की, समासद यांच्याद्वारे टरावांचा मतदान करण्यात आलेले सभासद यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ई-मतदान मोंड्युल एजीएमच्या ठिकाणी एनएसडीएल द्वारे सभेच्या निक्कांनित मतदान मिटीटांकरिता एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल.

मतदानाच्या माध्यमातन मतदान हक्क बजाव शकत नाहीत. केवळ व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते एकतर २-मतदान भारता भारता करण्याच स्वरूपः । पहाबा व्यक्ती कंपनीद्वार पंजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपरवात कंपनीचे शेअसंसंपादित केले असतील व कंपनीचा सभासद बनला असल्यास व निर्घारित अंतिम तारीख सभासद लाभार्यी धारकांच्या राजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा आपला

रुपाल्य को स्थल पोर्श्वमार्थाओं कार्यान्य कार्याच्या जायाच्या राज्य कराव्य कार्याच्या अपना वार्याच्या आपता कार तिरोत्ते तसेल ते पूर्णीएमच्यो बेटेस मत देण्याचा आपता हक्क बजाबू शकतील. एखादा समासद परीक्ष ई-मतदाताह्यों आसत्या मतदानाचा हक्क बजावत्यानंतरही एजीएमच्ये सहभागी होऊ शकेल, परंतु त्याला एजीएममच्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. समासदांनी कृषया ई-मतदान मार्केज मतदान करावे व एजीएममच्ये जोडले जाण्याकरिता तपशील तसेच एजीएमची सूचनेमच्ये पार पडलेल्या

. जे सभासद कंपनीचे सभासद असतील त्यांना निर्धारित तारखोनंतर टपाली मतदानामध्ये दिलेल्या प्रक्रिया अनुसार ई-मतदान लॉगी

कंपनी कायदा, २०१३ व सेबी (एलओडीआर) विनियमन यांच्या अनुच्छेद ९१ तरतुदी अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्य भासदांचे रजिस्ट्रर दि. २५ मार्च, २०२२ ते दि. २७ मार्च, २०२२ रोजी दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता व सात्रा प्रॉपर्टिज (इंडिया) लि. करित

देवराजन रमण ठराव विशेषज्ञ

५५-५६, ५ वा मजला, फ्रां प्रक्ष हाज्य प्र-५६, ५ वा मजला, फ्रां प्रक्ष हाज्य क्ट्रिक्ट दूष्ट्यनी क्र. (०२२) ६१८८ ४७०० ईमेल: sys@pegasus-arc.com पिगासस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, निरमन पॉईट, मुंबई - ४०००२१ कब्जा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मिळतीकरिता)

याअर्थी, एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरीटायझेशन अँड रिकनस्ट्रबगन ऑफ फायनान्त्रियल ॲसेट्स अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचता नियम ३ अन्वये कर्जदार/हमीदार/गहाणदार श्री आर्क हॉन्कॉन लेझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री. राघव शामराव कुलकर्णी आणि सौ. आरती राघव कुलकर्णी यांना बोलावून कर्जदारांना सूचनेतील नमूद रक्कम रू. १,९२,०९,५३७.५५/-(रूपये एक कोटी ब्याण्णऊ लाख नऊ हजार पाचशे सदतीस आणि पंचावन्न पैसे फक्त) ३१.०५.२०१७ रोजी ०१.०६.२०१७ पासून अंतर्भूत आनुवंशिक दर आणि खर्च, प्रभार आणि खर्चाने पुढील व्याजासह सदर सूचनेच्या प्राप्त तारखेपासन ६० दिवसात भरणा करण्यासाठी दिनांक १३.०६.२०१७ रोजीची मागणी सचना निर्मागत केली आहे पुढे एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये दिनांक २६.०३.२०१९ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे ट्रस्ट ऑफ पिगासस ग्रुप थर्टी फोर ट्रस्ट १ (पिगासस) च्या क्षमतेत कार्यरत पिगासर ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. च्या नावे तारणांसह वरील कर्ज खात्यांच्या संपूर्ण थकीत कर्जांचे सर्व हक्क, नामाधिकार

आणि हितसंबंध अभिहस्तांकित केले आहेत. कर्जदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूरवार ठरले असून, सरफैसी ॲक्टच्या कलम १४ अन्वये जिल्हा दंडाधिकारी, ठाणेसमक्ष अर्ज दाखल करण्यात आला आहे. पुढे दिनांक ०४.०८.२०२० रोजीच्या आदेशाद्वारे, सन्मान्य जिल्हा दंडाधिकारी यांनी खालील नमूद मत्तेचा भौतिक कब्जा घेण्याचा आणि सदर पिगासस ॲसेट्स रिकनस्ट्रकान प्रा. लि. च्या प्राधिकृत अधिकारी यांना सुपूर्द करण्याचा आदेश तहसीलदार, भिवंडी यांना दिला आहे. वरील आदेशानुसार, ०३.०३.२०२२ रोजी मिळकतीचा कब्जा घेऊन पिगासस एआरसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांन सदर खालील नमूद सुपूर्द केली आहे.

कर्जदार/हमीदार/गहाणदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूरवार ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या अधिनियम १३ च्या उपनियम (४) सहवाचता नियम ८ अन्वये ०३.०३.२०२२ रोजी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारात खालील विहित मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे मिळकतीसह व्यवहार न करण्याचा इशारा आहे आणि मिळकतीसह कोणताही व्यवहार हा रू. १,९२,०९,५३७.५५/- (रूपये एक कोटी ब्याण्णऊ लाख नऊ हजार पाचशे सदतीस आणि पंचावन्न पैसे फक्त) ३१.०५.२०१७ रोजी हे ०१.०६.२०१७ पासून अंतर्भृत आनुवंशिक दर आणि खर्च, प्रभार आणि खर्चाने पुढील व्याजासहकारता पिगाससच्या प्रभारासापेक्ष राहील. तरण मत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात, अधिनियमाच्या कलम १३ च्या उपनियम (८) च्या तरतुदीन्वये

कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

परिसराचा सर्व भाग आणि विभाग असा इंडस्ट्रीयल युनिट क्र. २१७ मोजमापित २४०० चौ. फूट चटई क्षेत्र अर्थात स्थित आहे आरसी बिल्डिंग क्र. ई-३च्या दुसऱ्या मजल्यावर परिसराचा सर्व भाग आणि विभाग असा इंडस्ट्रीयल युनिट क्र. २१८ मोजमापित २४०० चौ. फूट चटई क्षेत्र

अर्थात स्थित आहे आरसी बिल्डिंग क्र. ई-३च्या दुसऱ्या मजल्यावर परिसराचा सर्व भाग आणि विभाग असा इंडस्ट्रीयल युनिट क्र. २१९ मोजमापित २४०० चौ. फूट चटई क्षेत्र अर्थात स्थित आहे आरसी बिल्डिंग क्र. ई-३च्या दुसऱ्या मजल्यावर

परिसराचा सर्व भाग आणि विभाग असा इंडस्ट्रीयल युनिट क्र. २२० मोजमापित २४०० चौ. फूट चटई क्षेत्र अर्थात स्थित आहे आरसी बिल्डिंग क्र. ई–३च्या दुसऱ्या मजल्यावर वरील सर्व यनिट स्थित आहे ज्ञात इमारत भमी वर्ल्ड इंडस्टीयल पार्कमध्ये आणि सदर इमारत रचित जिमनीवर असा सर्व्हें क्र. ५२/२, समान क्षेत्र हे गाव - पिंपलास, तलाठी - सजा, वेहेले, तालुका - भिवंडी आणि जिल्हा ठाणे

भिवंडीच्या जिल्हा ठाणे आणि उपजिल्ह्यात मेसर्स एआरके हॉन्कॉन लेझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे मालकीचे, मिळकत रचित स्थावर मिळकर्तींच्या सर्व भाग आणि विभागांवर जमीन मोजमापित ४४०० चौ. मी. असा सर्व्हे क्र. २२/२, समान क्षेत्र हे गाव - पिंपलास, तलाठी - सजा, वेहेले, तालुका - भिवंडी आणि जिल्हा ठाणे, भिवंडीच्या जिल्हा ठाणे आणि उपजिल्ह्यात एकत्रित इमारतीन्वये जिमनीवरील समान हक्क आणि वापराच्या हक्कासह आणि सामाईक क्षेत्र आणि सुविधा प्राप्त करून हक स्वरूपात आणि सुविधाधिकार आणि शेअर प्रमाणपत्रांसह सदर परिसरातील उपलब्ध करण्यात येणारे पार्किंग आणि सदर परिसराशी जोडलेले सभासदस्यत्व. सीमाबद्ध खालीलप्रमाणे उत्तरेलाः खल्या जागेद्वारे, पर्वेलाः खल्या जागेद्वारे, पश्चिमेलाः जिना/लिफ्ट/लॉबीद्वारे, दक्षिणेलाः यनिट क्र. २११

सही / -प्राधिकत अधिकारी स्थळ: भिवंडी पिगासस ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट ऑफ पिगासस ग्रुप थर्टी फोर ट्रस्ट १ (पिगासस) च्या क्षमतेत कार्यरत तारीख: ०३.०३.२०२२

फोर्ट, मुंबई-४०० ०२३. दू. ०२२-६८२६००१०-३३ ईमेलः sammum@bankofbaroda.co.in

अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या तारण धनकोंच्या थकबाकी वसुलीकरीता ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही आधाराशिवाय तत्त्वाने'' विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलाव दिनांक आणि वेळ, इअर आणि बोली अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाणे : स्थावर/जंगम मिळकर्तीचे वर्णन एकूण थकबाकी ई लिलावाची (१) राखीव किंमत व